



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष १०, अंक २१] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०२४/भाद्रपद २१-२७, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांमधील इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय

राॅयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग,

चर्चगेट, मुंबई ४०० ०२०.

वाचा.— (१) दि. केरोसीन (रेस्ट्रिक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.

(३) क्रमांक निशि/केरो/२०२४/आठ/जा. १४९, दिनांक २ ऑगस्ट २०२४.

(४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०२४/आठ/जा. १६६.— शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सुधारीत एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारीत कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :—

(१)

अ.क्र.	बाब	सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि.)	सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.)
(१)	(२)	(३)	(४)
ए	एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)	५७४३२.००	५४२०६.००
बी	वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५%	२८७१.६०	२७१०.३०
सी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी]	६०३०३.६०	५६९१६.३०
डी	(i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१३४१.८८	१३४१.८८
	(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.	९९.००	९९.००
	(iii) (A) वाहतूक खर्च	२८०.७९	२८०.७९
	(B) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च	७०.२०	७०.२०
	(C) डिझेल वरील खर्चात झालेली वाढ	१०९.३३	१०९.३३
	एकूण वाहतूक खर्च (A+B+C).	४६०.३२	४६०.३२
	(iv) पथकर (Toll Tax)	७०.००	७०.००
	(v) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ	७.५१	४.९४
	(vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)].	१९७८.७१	१९७६.१४
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% [डी (vi) च्या ५%].	९८.९४	९८.८१
एफ	एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर	६२३८१.२५	५८९९१.२५
एफ १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	६२३८१.२५ ** (किंमत रुपये ५९४१०.७१ + वस्तू व सेवा कर रुपये २९७०.५४)	५८९९१.२५ ** (किंमत रुपये ५६१८२.१४ + वस्तू व सेवा कर रुपये २८०९.११)
जी	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)	६७५.००	६७५.००
एच	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के].	३३.७५	३३.७५
आय	किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)	६३०९०.०० ** (किंमत रुपये ६००८५.७१ + वस्तू व सेवा कर रुपये ३००४.२९)	५९७००.०० ** (किंमत रुपये ५६८५७.१४ + वस्तू व सेवा कर रुपये २८४२.८६)
जे	किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)	६३.०९	५९.७०

शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिनांक २ सप्टेंबर २०२४.

सुधाकर तेलंग, (भा.प्र.से.)
नियंत्रक, शिधावाटप व संचालक,
नागरी पुरवठा, मुंबई.